

ताबा सूचना
(स्थायर मालमतेसाठी)

ज्या अर्बी,

निम्नग्राह्यांकराकर समान कॅपिटल लिमिटेड चे (CIN-L65922DL2005PLC136029) (यापूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते) सिक्योरिटीइन्व्हेनशन् अँड रिकन्स्ट्रक्शन् अँड फायनान्सियल असेट्स अँड एफएससीमॅन्ड ऑफ सिक्योरिटी इंटेरेस्ट अँड, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 60 दिवसांच्या या 24.09.2024 रोजी सुचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रु. 27,28,579.52 (रुपये सत्तावीस लाख अठराविस हजार पाचशे एकोणऐंशी आणि बावन्न पैसे फक्त) साठी कर्ज खते क्र. HHESUR000152821 या एकमेनी परत फेड करण्याची दिनांक 24.09.2024 पासून ते प्रत्यक्ष परचा करेपर्यन्ती मागणी, सूचना कर्जदार संजय सिंग आणि वंदना यांना कालम 13(12) सह सिक्योरिटी इंटेरेस्ट (एफएससीमॅन्ड) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केलेी.

सदर एकमेनी परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कालम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटेरेस्ट (एफएससीमॅन्ड) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्ता झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्याव्हाकरीकृत प्रतिक्रियाकर ताबा 22.09.2026 ची घेतीलला आहे.

निशेधतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमतेचे व्यवहार करू नयेने आणि कोणत्याही व्यवहारावर समान कॅपिटल लिमिटेड (यापूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते) ची कर्ज आकारणी रु. 27,28,579.52 (रुपये सत्तावीस लाख अठराविस हजार पाचशे एकोणऐंशी आणि बावन्न पैसे फक्त) पुढील व्याज 20.09.2024 पासून प्रत्यक्ष भरणा करणेपर्यंत लावले.

कर्जदारांचे स्थळ कलम 13 चे उप-कलम (8) या मालमता / मालमतेला युक्त करणारी यादी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थायर मालमतेची वर्णन

बेअरींग क्र. फ्लॅट क्रमांक 302 चे अधिकार, हक्क आणि मालकी हक्क असलेली मालमतेचे सर्व भाग आणि खंड, कॉर्पोरेशन सुमारे 633 स्वतः फीट किंवा 58.82 स्वतः मीटरस, आणि निव्वळ बिट-अप क्षेत्रफळ 780 स्वतः फीट किंवा 70.63 स्वतः मीटरस, ई, ई, विमणये, तिसऱ्या मजल्यावर, 'कुंकुरेजा इस्टेट' ते आळखच्या जागीच्या इमारतीत, भूखंड क्रमांक 36 पर निर्माण, सेक्टर-11, सीबीडी बेलगाव, मुंबई मुंबई-400614, महाराष्ट्र.

सही/ अचक्रा/अधिकारी-समान कॅपिटल लिमिटेड

(यापूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते)

	[नियम ३४(३) पहा]
कर्म वसुली न्यायाधिकरण क़. १। मध्ये, मुंबई येथे (भारत सरकार, वित्त मंत्रालय)	
२ रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४०० ००५.	
वसुली कार्यवाही क़. २६ सन २०२५	
कर्म वसुली आणि दिवाळीच्या कायदा, १९९३ सहचालना आयकर अधिनियम १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ४८ अंतर्गत स्थावर मिल्कतीच्या जप्तीचे वॉट	
विरुद्ध	निगाणी क़. ९
श्री. तुषार दादाजी म्हैस्के आणि अन्य	पुढील दिनांक - २२.१०.२०२६
प्रति,	... प्रमाणपत्र धारक
प्रमाणपत्र कर्नदार क़. १	श्री. तुषार दादाजी म्हैस्के,
लोखंडा फेज-३, महाराष्ट्र	पुणे, प्रौढ, भारतीय शिवाली, पत्ता बिल्डिंग क़. डी-९, फ्लॅट क़. ५०२, पूना लिंक रोड, गंगेश्वरनागवज, कल्याण (पू.)-४२१३०६.
आविळील,	तसेच येथे- लोनासे रिसिडेन्सी कन्स्ट्रक्शन, शांन क़. १, पार्वती प्लाझा, श्रीमल्ल रोड, दोळक्री, कल्याण ४२१३०६.
प्रमाणपत्र कर्नदार क़. २	श्री. दादाजी साधू म्हैस्के,
आविळील,	बिल्डिंग क़. डी-९, फ्लॅट क़. ५०२, लोखंडा फेज-३, पूना लिंक रोड, गंगेश्वरनागवज, कल्याण (पू.)-४२१३०६, महाराष्ट्र
ज्याच्या, तुम्ही, यातील प्रमाणपत्र देणारा, ओ. ए. क़. १०४ सन २०२३ मध्ये मा. शीटानुसार कोणतीही यांनी तयार केलेल्या वसुली प्रमाणपत्राच्या अटीनुसार तुमच्याकडून वसुली करण्याचे व. ४४, ७८, १२४.७२ (एम्प्ले सॉफ्टवेर लायब्ररी अडव्हायर हयार सारणे चौवीस आणि बहावर पैसे माही) ही ठाकत पुढील तयार, खर्च आणि इतर आकारांसह भव्यपत्र करू केले आहे.	आणि ज्याच्या, खाली मनुद केलेली मासमास सरद वसुली कार्यवाहीमध्ये जात करण्यात आली आहे, त्याच्याही असा आदेश देण्यात येतो की, यातील प्रमाणपत्र देणारा किंवा त्याचे नेमक किंवा एवढ किंवा हितसंबंधातील प्रतिनिधी किंवा सरद प्रमाणपत्र देणारांच्या आणि मालक असल्याचा दावा करणारी अन्य कोणतीही व्यक्ती/व्यक्तीना, पुढील आदेशात नोंदविलेल्या, खाली मनुद केलेली मासमास/मासमास हस्तान्तरित करणे, अनन्यक्रांमिती करणे, तृतीय पक्ष हितसंबंध निर्माण करणे, कळडा सोपणे, भार निर्माण करणे किंवा कोणत्याही प्रकारे व्यवहार करणे अथवा त्यात उद्दणवणा कोणत्याही लाभामा व्यवहार करणे याद्वारे प्रतिबंधित व रोकथामित ते आहे आणि अशा हस्तान्तरण, अनन्यक्रांमिती, कळडा किंवा भाराअंतर्गत कोणताही लाभ घेण्यास सर्व व्यक्तीना प्रतिबंधित करण्यात येत आहे.
तुम्हाना ११.०९.२०२५ रोजी २.२३.३० या, कळडा वसुली न्यायाधिकरण क़. २, मुम्बई येथील वसुली अधिनियमासमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात येत आहे.	मिल्कतीचे तयारीत
निसर्गाच्या पहाण्याचे फ्लॅट क़. १५०९, रेल्वे स्टेशन रोडमधून प्लॉट ५६.१३ रोजी. मीटर, १४७४ मजल्यावर, बिल्डिंग क़. ५, रेल्वे बस, लालसिक बिल्डिंग, कोळवेली, कोणत्या (पू.)-४२१३०१.	
माझे हस्ते आणि न्यायाधिकरणाचे शिक्क्यानिशी २४ ऑगस्ट, २०२६ रोजी दिली.	सही / - (यतरीत कुमार सिन्हा) वसुली अधिकारी, कर्म वसुली न्यायाधिकरण मुम्बई डीआर १
२२.१०.२०२६ पर्यंत मुसुततद तसेच येथे : १. संबंधित सोसायटी. २. बीएमपी प्राधिकरण / स्थानिक नगरी संस्था / तलाठी. ३. संबंधित उपनिबंधन-द्वारा विलीन विलेन वर मनुद केलेल्या मासमेतवरील भार नियमानुसार संबंधित उपनिबंधकाच्या अभिलेखात नोंदवून घ्यावा.	

ताबा सूचना
(स्थायर मालमनेसाठी)

ज्या अर्थी,

निम्नस्वास्त्रीकर समान कॅपिटल लिमिटेड जे (CIN:L65922DL2005PLC136029) (यापूर्वी इंडियाव्यास हार्ऊस फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते) सिक्युरिटीजवेशन अँड रिकसट्रक्शन ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अँड, 2002 अन्वये प्रधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून सप्त 60 दिवसांच्या आत 08.06.2026 च्या सुमारे नवूद कोलेगी आणि अधिक रकम रु. 2,83,31,469.25 (रुपये दोन कोटी त्र्याश्री लाख एकतरी हजार चारशे एकोसतर आणि चवीस पैसे फक्त) (कर्ज सुधिया क्र. 1 वर) आणि रु. 14,23,286.75 (रुपये चौदा लाख तेवीस हजार दोनशे शहाष्टी आणि चव्चाहतर पैसे फक्त) (कर्ज सुधिया क्र. 2 वर) एकूण थकवकी असलेली रकम रु. 2,97,54,756 (रुपये दोन कोटी सव्ण्णव लाख चौपन्न हजार सातशे छप्पन्न फक्त) (कर्ज सुधिया क्र. 1 आणि 2 वर) सादी करूँ खाते क्र. HHLTHN00542163 आणि HHETHN00542260 या रकमेची परत देऊ करण्याची दिनांक 06.06.2026 पासून ते प्रत्यक्ष भरणा करपयेवती मागणी, सूचना कर्जदार राजेंद्र कुमार शाह उर्फ राजेंद्रकुमार बी. शाह प्रोमोइटर आईआरआईएल इंटर्नॅशनल, संगीता राजेंद्र शाह उर्फ संगीता राजेंद्र कुमार शाह प्रोमोइटर एसआरएस रिटेल इंटर्नॅशनल आणि चंदन राजेंद्र कुमार शाह उर्फ शाह चंदन राजेंद्र कुमार प्रोमोइटर सीएसएस रिटेल इंटर्नॅशनल यांना कलम 13(12) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एफोर्समेंट) रुलस, 2002 या निमम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

सदर रकमेची परतवाहू करण्यात कर्जदार अपयशही उरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एफोर्समेंट) रुलस, 2002 या निमम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वास्त्रीकाराने प्रतिकारक ताबा 21.09.2026 रोजी घेतलेला आहे.

विशेषतः, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमतेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर समान कॅपिटल लिमिटेड (यापूर्वी इंडियाव्यास हार्ऊस फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते) ची कोणती आकारणी रु. 2,83,31,469.25 (रुपये दोन कोटी त्र्याश्री लाख एकतरी हजार चारशे एकोसतर आणि चवीस पैसे फक्त) (कर्ज सुधिया क्र. 1 वर) आणि रु. 14,23,286.75 (रुपये चौदा लाख तेवीस हजार दोनशे शहाष्टी आणि चव्चाहतर पैसे फक्त) (कर्ज सुधिया क्र. 2 वर) एकूण थकवकी असलेली रकम रु. 2,97,54,756 (रुपये दोन कोटी सव्ण्णव लाख चौपन्न हजार सातशे छप्पन्न फक्त) (कर्ज सुधिया क्र. 1 आणि 2 वर) पुढील व्याज 06.06.2026 पासून प्रत्यक्ष भरणा करपयेत लागेल.

कर्जदाराचे लक्ष्य कलम 13 च्या उप-कलम (8) या मालमता / मासमतेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकारणी केले जात आहे.

स्थायर मालमत्ता वगण	
मालमत्ता क्र. 1: बेअरिंग फ्लॅट क्र.104 असलेल्या मालमतेने सर्व भाग आणि खंड, फ्लॅट क्र. 102 मध्ये, (सरर विलीन केलेले फ्लॅट्स/अपार्टमेंट्स नावाजलेले फ्लॅट क्र. 102), पहिल्या मजल्यावर, क्षेत्रफळ 1457 स्क्वे.फीट., 53 स्क्वे.फीट. टेरेस क्षेत्राचा समावेश आणि 100 स्क्वे.फीट. क्षेत्रफळ आणि दोन कर्वाई पार्किंग जागा. "डोराबाजी वत्सासिक" ने ओळखल्या जाणा-या प्रकल्पात, पुणे महानगरपालिका क्षेत्राच्या हद्दीत बांधकाम केलेले. प्लॉट बेअरिंग क्र. 7, अंतिम भूखंड क्र. 410, सर्व्हे क्र. 14/५/1/1, कोरेगाव पार्क, संगमवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे- 411001, महाराष्ट्र.	
मालमत्ता क्र. 2: बेअरिंग फ्लॅट क्र.103 असलेल्या मालमतेने सर्व भाग आणि खंड, पहिल्या मजल्यावर, क्षेत्रफळ 1037 स्क्वे.फीट., 53 स्क्वे.फीट. क्षेत्रफळाने टेरेस क्षेत्रास आणि 100 स्क्वे.फीट. क्षेत्रफळाने एका कर्वाई पार्किंग क्षेत्रास, "डोराबाजी वत्सासिक" नावाने ओळखल्या जाणा-या प्रकल्पात, पुणे महानगरपालिका हद्दीतील भूखंड क्र. 7 वर बांधकाम केलेले, अंतिम भूखंड क्र. 410, सर्व्हे क्र. 14/५/1/1, कोरेगाव पार्क, संगमवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे- 411001, महाराष्ट्र.	
सही/- तारीख : 21.09.2026 स्थळ : पुणे	
अधिकृत अधिकारी समान कॅपिटल लिमिटेड (यापुढी ईडियाबुल्स हार्जसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते)	


Can Fin Homes Ltd
 (Sponsor) CANARA Bank
Transferring Dreams into Reality

१०१, पहिला मजला, ओम सुमीय बिल्डिंग,
 डी-मार्गजेवळ, कल्याण (पश्चिम) - ४२३०१९
 ईमेल: Kalyan@canfinhomes.com

फोन : ०२५१-२३०४०४० / ७६२५०७२१८
 सीआरएफ : एल८११०१के१९८७भीसी१००८३१९

परिशिष्ट – IV – (नियम ८(६) ची तरतूद पहा)

स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी विक्री सूचना

सिस्कुयुटीझेशन अँड रिस्कन्ट्रोल ऑफ फायनांशिएल असॅसेट अँड एफोर्समेंट ऑफ सिस्कुयुटीझेशन अँड, २००२ सखाबस्ता सिस्कुयुटी इंडेस्ट्रि (एफोर्समेंट) कल्ल, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी अंतर्गत स्थावर मालांच्या विक्रीसाठी ई-लिताव विक्री सूचना.

याद्वारे सर्वसाधारण जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदारांना सूचना देण्यात येते की, खालील गोष्टी केलेली स्थावर मालमरा या निविदेत प्रकाशित करणारे महापालिका/भागीर आहे, जिचा परवाना घेतून ही निविदा भरून घ्यावी. कल्याण शहरेच्या प्राधिकृत अधिकार्याने मोठे आहे, जिचा विक्री दिनांक १६-१०-२०२६ रोजी "जगाई आहे जेथे आहे", "जगाई आहे तरी आहे" "ये काही आहे तेथे आहे" या तत्वावर ई-लिताव आयोजित करून, मि. मुणाजी शांताराम जाधव (कर्जदार) आणि श्री. अजिता बाजीराव धाय (सह-कर्जदार) यांच्यासहून कम किंमत लिमिटेडला दिनांक २४.०९.२०२६ रोजी ठरविलेल्या निविदा घ्यावी. (रूपये सदतीस लाख वीस हजार दोनशे तेन्नीस साठी) तशी एकत्र तसेच त्यावरील पुढील स्वाक्ष आणि इतर आवश्यक वस्तुसंपत्ती वास्तुसंपत्ती कारखान्यात उर्वरित. राखणी किंमत रु. १९,०४,०००/- (रुपये कोणीही लाख चार हजार मात्र) आणि इसारा देव रुक्मिर रु. १,९०,४००/- (रुपये एक लाख नव्वद हजार चारशे मात्र) असेल.

(स्थावर मिळकतीचे पाचन

प्लॉट क्र. २०१, २ रा मजला, ए. विंग, स्वामी परमाडी, चेवरेट्टी मंदिरासमोर, सर्व्हे क्र. २९, हिससा क्र. २ (भाग), ना. कल्याणतील तर्फे पंचनाद, डांबिवली (पूर्व), तातुल्का, कल्याण, जिल्हा - ठाणे-	२४-०९-२०२६
--	------------

सीमा : उत्तर : जिना,
 पूर्व : परिश्र प्लॉट क्र. २०६,
 दक्षिण : अंतर्गत रस्ता,
 पश्चिम : प्लॉट क्र. २०२

भूत : भूत

विक्रीच्या तयारीलावर अटी आणि शर्ती कम किंमत होम्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटवर (www.canfinhomes.com/Search/Auction.aspx) उपलब्ध आहेत. ई-लितावत सहभागी होण्यासाठी लिंक : www.auctionbaazaar.com

सर्कारी /
 प्राधिकृत अधिकारी
 कम किंमत होम्स लि.



punjab national bank

...the name you can BANK upon!

एशियन एबी वेस्टर्न
 ३१ मजला, पोम्पकी प्रगती टावर, ब्लॉक-
 जी, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई
 Yoo&P
 ईमेल: c88325@pnbc.co.in

परिशिष्ट

काळा सूचना

[नियम - ८(९)]

(स्थाय मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीत **पंजाब नॅशनल बँकेचे**, प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिस्कुरावडेशन अँड फिक्स्चरन्स ऑफ पायनान्सिएल असिस्टे अंड एग्जोस्ट्रीटिव्ह ऑफ सिस्कुरावडिंग इन्स्टिट्यूट अँड, २००२ अन्वये आणि सिस्कुरावडिंग इंस्टिट्यूट (एंग्लो-मेसॉरी) रुस, २००० नियम सहायवाता कलम १३ अन्वये प्रदान केलेल्या शर्तीचा वापर करून ३१-०७-२०१४ रोजी जारी करण्यात आले, ज्यामध्ये **साणीची सूचना** जाली व्हाऊ कर्जदार / ग्राहणदार / हमीदारा श्रीमती अंकिता लालचंद्र दुबे यांना ३०.०७.२०१४ रोजीच्या सूचनेमध्ये समुद्र पत्र क्र. ५४,३३,१६४.९३ (**रुपये चौघार लाख तेहेनीस हजार एकरो चौंसठ आणि आग्रहार पेसे मात्र**) व्याज आणि त्यावरील खर्चासह नोटिस मिळकतच्या तारखेपासून ६० (सहा दिसांचा) आज चुकती करण्यास पावेतोला होत.

कर्जदार / सीमीदर / ग्राहणदार यांनी सदरहू कळव चुकती कायद्यामध्ये कसूर केलेली आहे, म्हणून कर्जदार / सीमीदर / ग्राहणदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की निम्नस्वाक्षरीकत्यांनी त्यांना/तिता प्रदान केलेल्या शर्तीचा वापर करून झालेले अधिनियमाचे कलम १३(२) सहायवाता कर रुससच्या नियम ८ अन्वये हा ३३ सप्टेंबर, २०१६ रोजी याच याखाती वर्णन केलेल्या मिळकतीचा **प्रत्यक्ष कब्जा** घेतलेला आहे.

विशेषतः आणि सर्वसाधारण जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू सूचना देणेचीच्या व्यवहार कर नवे आणि सदरहू मिळकतीकरिता कोणातही देवघेवीच्या व्यवहार हा पंजाब नॅशनल बँक, एशियनएबी युवर्ड वेस्टर्नच्या कडून राक्य क्र. ५४,३३,१६४.९३ (**रुपये चौघार लाख तेहेनीस हजार एकरो चौंसठ आणि आग्रहार पेसे मात्र**) त्यावरील व्याजाच्या प्रभाराच्या अधीन राहिल.

तथागत मातेच्या विमोचनसाठी उपलब्ध वळेखे सदर अंतरच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदी अन्वये कर्जदाराचे लाभ वेधेत जाते.

रोजी करीत घेतलेले वर्णन

गाव डोंगेरे, विहार-पश्चिम, तालुका वर्सई, जिल्हा पालार-४०१३०३ येथील, एचडीआयएल लेआउट, सेक्टर क्र. VII , ओएस आई फ्रंट, साई एमएयार, बिल्डिंग क्र. ३, विंग क्र. बी-२ मधील ७७५ मजल्यावरील फ्लॅट क्र. ७०४ चे समयायी गाहाण.

सही/-
प्राधिकृत निमित्तकारी
पंजाब नॅशनल बँक

ठिकाण : डोंगेरे, पर्वट
दिनांक : २३-०९-२०१६

जाहीर सूचना

सूचित करण्यात येते की, माझे अशिल (१) श्री. इस्माईल हाशिम मर्चंट, २) श्री. हुसेनी अहमदमाली बुटवाल, ३) श्रीमती सरबाई सालेभाई काववाल, ४) श्री. जुनेद मोहम्मद सूर्या, ५) श्री. रिश्वान सुयुफ सुया यांच्याकडून खालील परिशिष्टात अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या विकास हक्काच्या खरेदीसाठी दावाघाटी करीत आहेत. सदर परिशिष्टातील मिळकतीच्या संदर्भात कोणत्याही व्यक्तीचा कोणाही दावा, विवाद किंवा हक्क, गहाण, हस्तांतरण, भाडेपट्टा, पोटाभाडेपट्टा, भाडेकारण, धारणाधिकार, परवाना, बाब, विकास हक्क, सुवाधिकार, भेट, मृत्युपत्रीय दावा, अदलाबदल किंवा अन्य कोणतीही व्यवस्था, जमी, मनाई आदेश किंवा कोणत्याही न्यायालय, न्यायधिकार, वैधानिक प्राधिकरणात पारित केलेला कोणत्याही हुकूमनामा, आदेश किंवा निवाड्याअंतर्गत, कोणत्याही काराअंतर्गत किंवा कब्जा, बाब, कर्जे, अगाऊ रक्कम किंवा अन्य कोणत्याही प्रकारे असल्यास, त्यांनी सदर बाब सहाय्यक दत्तवैजवांच्या प्रमाणित पत्र प्रतीतह लेखी स्वरूपात खाली सही करणाऱ्यास त्यांच्या कार्यालयात, ऑफिस क्र. ३१, ५७ मजला, कामेर बिल्डिंग, ३२ कावसीनी पेलेस्ट्रीन, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ येथे या सूचनेच्या प्रसिद्धीच्या दिनांकापासून पंधरा (१५) दिवसांच्या आत कळवावी, अन्यथा अशा व्यक्तीचा दावा त्याग केलेला आणि/किंवा सोडून दिलेला मानला जाईल आणि त्यानंतर त्याचा विचार केला जाणार नाही.

सदर संदर्भित मिळकतीचे परिशिष्ट

सर्व ते भाग व विभाग, १७, रवेरा स्ट्रीट येथे स्थित असलेल्या आणि त्यावर उभ्या असलेल्या मेस्युरप्लेस, टेर्रेमेस आणि डेवेलिंग हाऊसजमिन किंवा भूखंड, बुरुमुसई महानगरपालिकेच्या वेस्ट आग्नीप्रांता इटालिया प्लॉट क्र. १२२ धारण करणारा, मुंबई शहर आणि उपनगर नोंदणी जिल्हा व उप-जिल्ह्यात स्थित, क्षेत्र मोजणीपत्र ७७२.४६४ चौ. मीटर किंवा त्याच्या अपासप असलेल्या आणि मुंबई जमिनी महसूल जिल्हाधिकार्याच्या पुस्तकातूनच न्यू सॅक्टर ३२१८ आणि भायकड्या विभागाचा कॅंडस्ट्रल सर्व्हे क्र. ३/१८६५ अंतर्गत नोंदणीकृत आणि शोन ४ मधील 'ई' वॉर्ड क्र. ४०९१ (२एए) (२एसी) आणि स्ट्रीट क्र. १७ अंतर्गत म्युनिसिपल रेट्स अँड टॅक्सेसच्या असेसर अँड कलेक्टर यांनी मूल्यांकन केलेला.

राजेंद्र राठोड

दिनांक: २५/०९/२०२६

अँड/व्हाटेर, उच्च न्यायालय

जाहिर सूचना

सर्वसामान्य जनतेस **सुचित** करण्यात येते की, आमचे अंशिल १. श्रीमती नीलम अनिल मारवहा, व. २. श्री. अनिल कुमारी मारवहा, आणि ३. श्री. भावेश अनिल मारवहा, (याद्वे **“विक्त्रेते”**) यांच्याकडून निवासी जागा याखेरीफचा प्रश्नित आहे. खालील परिशित अथित यातीलशाशरीयार्णन केलेल्या निवासी जागेसंबंधीचे संगण हक, नामाधिकार आणि हितसंबंध (याद्वे **“सदर मिळकत”**) खेरीद करीत आहेत. प्रस्तावित व्यवहार हा विक्त्रेत्यांनी सदर मिळकतीचा स्पष्ट, योग्य आणि विक्रीयोग्य नामाधिकार सिद्ध करणाऱ्याच्या अधीन आहे.

यत्की, सिद्ध अभिमत कुटुंब, कंपनी, बीता, वित्तीय संस्था, विगर-बंकिंग वित्तीय संस्था, फर्म, यत्कीनी संघटना किंवा यत्कीनी समूह, मग तो गिगमिग असो किंवा नासो, कर्जतेले आणि/किंवा धनको यांसर **सर्व यत्कीनी**, सदर मिळकतीच्या किंवा तिच्या कोणत्याही भागाच्या किंवा विनामागा किंवा संदर्भात कोणतीही हरकत, दावा, हक, नामाधिकार, हिस्सा आणि/किंवा कोणत्याही स्वरूपाचा हितसंबंध, ज्यामधचे वरसा, हिस्सा, गहाण, विक्री, हस्तांतरण, भांडेपुडा, धारणाधिकार, अपकरण, भाकर, घुट्ट, कारखाने, देखभाल, निवासिाच हक, सुवाडाधिकार, मार्गांच हक, अडथळाधिकार, मेट, अडलावतल, अभिस्तराक, कज्जा, वाप, अधिभाग, भांडेकार, पोटाभांडेकार, लीव अंड लायसस, सोसायटीचे हक, सदस्यत्वाचे हक, विकास हक किंवा कोणताही करार किंवा व्यवसाय किंवा कोणत्याही न्यायालयाचा किंवा प्राधिकरणाचा कोणताही हकूमनामा किंवा आदेश किंवा अन्य कोणत्याही प्रकारे दावा असल्यास, अशा दावा आणि/किंवा हितसंबंधांसंबंधी सर्व हितसंबंधक दस्तऐवजासमोर प्रमाणित सत्य प्रती आणि/किंवा पुनरावहार, या सुमनेच्या प्रिस्टीच्या दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांसमू कालावधीत खाली सही करणारे व्हिस **लेजिस लॉ फ्रॅक्टिअर, अडॉक्टोरेकस, ११०१/११०१, ११वा मजला, हेरजा चॅम्बर्स, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिअम पॉण्ट, मुंबई ४०० ०११** यांत लेखी स्वरूपात कळविण्याची याद्वारे विक्ती करण्यात येते.

उपरोक्त कालावधीत कोणताही दावा किंवा हरकती प्रामां न झाल्यास, असे कोणतेही दावे विक्ती करीती असल्यास नाहीत असे गृहीत धरून जाहती आम असे कोणताही दावा, असल्यास, त्याम केलेला, सोडून दिलेला, हक सोडून दिलेला आणि/किंवा सोडून दिलेला मानता जाईल आणि आमचे अंशिल अशा दाव्यांचा कोणताही नदर न घेता व्यवहार पूर्ण करण्यास पुढे जातील आणि तो आमच्या अशितावर बंधकाराक राहणार आहे.

परिशिष्ट

सर्व तो भाग व विभाग फ्लॅट क्र. बी-१४०४, चर्चई रोड १२५ की. फूट, आणि १०३.१५ की. मीटर समतात ११४०.१२५ की. फूट बांकांकराम, “लोता परिसराम” मण्ण ओडकच्या जाणाच्या इमारत/प्रकल्पाची बी-विस्था ४थ्या मजल्यावर स्थित, ११०१-२ पीटी, ११.६, वडाडा रोड टर्मिनल रोड, न्यू कफ फेड, अँटीअ हिल, मुंबई ४०० ०३७ येथे बांधलेला, कार पार्किंग जागेसह, मुंबई शहर नोंदणी निल्लतात.

व्हिस लेजिस लॉ फ्रॅक्टिअर
अडॉक्टोरेकस
११०१/११०१, हेरजा चॅम्बर्स,
फ्री प्रेस जर्नल मार्ग,
नरिअम पॉण्ट, मुंबई ४०००११
ईमेल: mumbai@vljlp.co.in

डिकाण: मुंबई
दिनांक: २५ सप्टेंबर २०२६


VLS LEGIS LAW PRACTICE
ASSOCIATES

जाहीर नोटीस

गांव मोजे बावडे, तालुका डहाणू, जिल्हा पालापर येथील गांव नं. २४४ जि. नं. ५ क्षेत्र ३, ३३५.१० हे. आर. हा मिल्कमतीमधील मासल कर, संधेय पाटील, २. उरती पाटील, ३. लिपय पाटील, ४. विभा पाटील, ५. संखय जनानंद पाटील नं. ५ स्वतःकरिता व नं. १ ते ४ यांचा कु. मु. म्हणुन संखय जनानंद पाटील व. गोरगाव पुणे, मुंबई ४०००६३ यांनी वहाये हिश्याची नं. ३०३-३०८ र. आर. हा मिल्कल आमचे आश्रयांतला कायम विकत देणेचे मान्य व कबूल केले आहे. तरी सदर मिल्कतोबाबत कोणत्याचाही कोणत्याही प्रकाराच्या कुळाराग, गहाण, कोटदंबराबा, वारसा, करा व अन्य हक्का, हितसंबंधां अदखलस्य त्यांनी तशी लेखी हरकत ही नोटीस प्रसिद्ध झालोपसुन १४ दिवसोचे अत खालील पत्त्यावर कागदपोटी नुदुरायामागिरी कळवावी. अन्यथा तसा कोणत्याचाही हक्क हितसंबंध नाही व अपसुन तो सोडुन दिला अत अस समजुन व्यवहार पुढे चालू जाईल.

गि. गिरीधर रा. म्हाडे, वकील.
अभिधीस पता : चंद्रपाडा, पो. जुन्नर, चंडीका मिल्कतो मंदीराजखत, ता. वसई, जि. पालघर - पिनकोड - ४०९२०८.

गांव मोजे बावडे, तालुका डहाणू, जिल्हा पालापर येथील गांव नं. २४४ जि. नं. ११ क्षेत्र ३, ३३५.१० हे. आर. हा मिल्कमतीमधील मासल कर, संधेय पाटील, २. उरती पाटील, ३. लिपय पाटील, ४. विभा पाटील, ५. संखय जनानंद पाटील नं. ५ स्वतःकरिता व नं. १ ते ४ यांचा कु. मु. म्हणुन संखय जनानंद पाटील व. गोरगाव पुणे, मुंबई ४०००६३ यांनी वहाये हिश्याची नं. ३०३-३०८ र. आर. हा मिल्कल आमचे आश्रयांतला कायम विकत देणेचे मान्य व कबूल केले आहे. तरी सदर मिल्कतोबाबत कोणत्याचाही कोणत्याही प्रकाराच्या कुळाराग, गहाण, कोटदंबराबा, वारसा, करा व अन्य हक्का हितसंबंधां अदखलस्य त्यांनी तशी लेखी हरकत ही नोटीस प्रसिद्ध झालोपसुन १४ दिवसोचे अत खालील पत्त्यावर कागदपोटी नुदुरायामागिरी कळवावी. अन्यथा तसा कोणत्याचाही हक्क हितसंबंध नाही व अपसुन तो सोडुन दिला अत अस समजुन व्यवहार पुढे चालू जाईल.

गि. गिरीधर रा. म्हाडे, वकील.
अभिधीस पता : चंद्रपाडा, पो. जुन्नर, चंडीका मिल्कतो मंदीराजखत, ता. वसई, जि. पालघर - पिनकोड - ४०९२०८.

PUBLIC NOTICE

This notice is hereby informed that my Client is intent to purchase Industrial Gala No. more particularly described in the Schedule following hereunder from Metanodize Processors Through Its Sole Proprietor Mr. Preyas Vinodchandra Pancholi. History of Industrial Gala is as under.

(a) Deed of Transfer dt. 11th may 2022 between Videocore realty & Infrastructures Ltd., and Metanodize Processors Through Its Sole Proprietor Mr. Preyas Vinodchandra Pancholi

Any person/s having or Claiming any right, title, demand or interest whatsoever upon or upon said Industrial Gala described in the Schedule in any respect, by way of Sale, Exchange, Lease, License, Trust, Inheritance, legal heirs, Possession, Attachment, Gift, Lease, Pendency, Lien, Interest, Charge, Mortgage, deed, Agreement or otherwise hereby requiring to make the same known in writing to the undersigned within 15 days from the date of publication hereof, with documents in support of his/her claims/objections. If no claims/objections are received within the above stipulated period shall be considered and treated as deliberately/voluntarily abandoned, waived and given up all their rights and thereafter no claims or objections shall be taken in consideration.

SCHEDULE OF INDUSTRIAL UNIT
Gala No. 8, Ground Floor, Kapadia Industrial Premises Building No. 3 Co-operative Society Ltd., Andheri Kuria Road, Chakala, Andheri East, Mumbai 400093, admeasuring 775 Sq.Ft. Carpet area, CTU No. 23/Village Chakala, Taluka Andheri together with 5 fully paidup shares of Rs. 50 each bearing distinctive nos. 16 to 120 (both inclusive) entered in the Share Certificate No. 24

Date: 25/09/2026
Place: Mumbai

Sd/-
Yatin Naginchandra Shah
Advocate High Court.
Off: Nagar Nagin 1, Tank Lane, Santacruz (W), Mumbai 400054

सावंतवाडी मालक

याद्वारे सूचना देण्यात येते की,
(२) अर्थ. दर्शना सोबतचा जानकार (मालक)
(२) अर्थ. दर्शना सोबतचा जानकार ("मालक")

हे खाली नमूद केल्या व्यासासिध्या गाळावे/जागेचे मालक आहेत आणि/किंवा त्याचा ताबा त्यांच्याकडे आहे आणि/किंवा ते त्याचाबद्दल कायदेशीररित्या हक्कदार आहेत.

मालकांनी खाली नमूद केल्या व्यासासिध्या गाळा/जागा आणि त्याबद्दलची सर्व हक्क मालकीहक्क, हितसंबंध, फायदे, हिस्सा इत्यादी माझ्या अंशिलता/अंशिलता विकण्याचे हक्कांवाटवर करणारे आणि सोपवण्याचे मान्य केले आहे.

खाली नमूद केल्या व्यासासिध्या गाळाबाबत यागांबाबत किंवा त्याचा कोणत्याही भागाबाबत ज्या कोणत्याही व्यक्तीचा/संस्थेचा काहीही दावा किंवा आरोप असले - ज्यामध्य विक्री अडथळा, अडथळा, गाढा, बंदी, धारणाधिकार, निष्कर्षता, तहा, वारसाहक्क, सुवाधिकार परवाना किंवा इतर कोणत्याही प्रकारे उद्भवणारा दावा/आरोप/समावेश आहे - त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आता खाली दिलेल्या पत्त्यावर स्वाक्षरीकर्याकडे नेण्यास प्रमाणित आणि त्यास यथी देण्याचा कायदेशीर प्रमाणित प्रसिद्धी तो दावा किंवा आरोप करणारा असल्या, असा कोणत्याही दावा किंवा आरोप असल्यास तो सोडून दिला जाई असे मानले जाई आणि मालक व माझे अशीय यांचातील बदल व्यासासिध्या गाळाबाबतच्या व्यावहारिक हक्कां वाटते जाईल.

मालकतेचे विवरण :-

'मालकसोबत को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि.' 'मालकसोबत' (पूर्वी 'सिवाता') या इमारतीतील तळमजल्यावर असलेल्या १५०५ फूट कोट क्षेत्रफळाचा 'दुकान' क्र. १२' आणि त्यासोबत ७०० फूट चौ. फूट कोट क्षेत्रफळाचा 'मिडगिन फ्लोर' क्र. ५' ही इमारत 'अल्लेडा ला. लि. (पब्लिक) - ४०००६४' येथे स्थित असून, ते 'उत्तरा जिल्ह्याच्या क्र. १' मधील 'फायनल नॉटि' क्र. ३४९/१ आणि 'फायनल नॉटि' क्र. ३४९/१ या भूखंडावर (गव - पांचपायली, तालुका - दांगे) उभी आहे.

२५ सप्टेंबर २०२६ रोजी

केजे लीगल अँड असोसिएट्स यांच्या वतीने
सही/

(कुमाण एस. जैन)

मालक
सुनिट २ आणि ३, पहिला मजला
द सोसायटीस-सोसाय, जंक्शन पब्लिक

सेक्टर अँड थर्ड स्टोर, (जवळ)
रेल्वे स्टेशन, खार (पब्लिक)

मोबाई-४००००५

ई-मेल: info@klegal.in

मोबाई-४००००५

पेण - कासमाळ रस्त्याच्या काँक्रीटकरणाला सुरुवात

पेण : पेण शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कासमाळ तसेच परिसरातील आदिवासी वाड्यांना जोडणाऱ्या पेण-कासमाळ रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरुवस्था झाली होती. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने नागरिकांना आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. या समस्यांची दखल घेत भाजप नेते ललित पाटील यांच्या प्रयत्नातून पेण-कासमाळ रस्त्याच्या दुसऱ्या टप्प्यातील काँक्रीटकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दत्त मंदिर ते कॅनल वर रस्त्याचे दोन किलोमीटर सुम्याच्या काँक्रीटकरणासाठी अंदाजे २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. आमदार रवीशेर पाटील यांच्या आमदार निधनधृत वे काम सुरू करण्यात आले आहे.

पेण-कासमाळ रस्ता सुमारे दहा वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. ओव्हरलॉड वाहतुकीमुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरुवस्था झाली होती. स्थानिक नागरिक आणि पत्रकारांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधल्यानंतर पेण ते दत्त मंदिर हा पहिला टप्पा मागील वर्षी पूर्ण करण्यात आला. आता दत्त मंदिर ते कॅनल रोड या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. कॅनल रोड ते कासमाळ हा तिसरा टप्पा अद्याप बाकी असून, त्याचेही काँक्रीटकरण लवकर सुरू करावे,

अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

या रस्त्यामुळे परिसरातील सुमारे १५ ते १६ आदिवासी वाड्या थोडेसे पेण शहराशी जोडल्या जाऊ शकतात आहेत. त्यामुळे नागरिकांचे दळणवळणासह परिसराचे विकासाला चालना मिळण्याचा अपेक्षा आहे. कासमाळ परिसरातील निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांचीही येथे वाढती वर्दळ असते. मात्र खराब रस्त्यामुळे पर्यटन विकासाला अडथळा निर्माण झाला होतो. काँक्रीटकरणामुळे कासमाळ परिसरातील पर्यटन विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे. बोरगाव हद्दीतील नागरिक आणि पत्रकारांच्या तक्रारीनंतर आपण या रस्त्याच्या कामाकडे लक्ष दिले. पेण-कासमाळ रस्त्याचे खड्डेमुक्त करण्यासाठी उर्वरित तिसऱ्या टप्प्याचे कामही लवकर सुरू करण्यात येईल, असे ललित पाटील यांनी सांगितले.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mrs. Chandrika Jehangir Raghovanshi and Mr. Jehangir N. Raghovanshi were the owner of 100% undivided, unencumbered and inseparable share, right, title & interest in Flat No. A-7/2 Building No. 4 addressing 925 sq. ft. builtup area situated in Building known as Manali Building No. 4 CHS Ltd., Everehing Nagar, Malad (W), Mumbai - 44 situated on Survey No. 26, Hissa No. 1, 2 and 3 & survey No. 46 Hissa No. 1, 5 & 8 & C.T.S No. 37 Malad West, Mumbai-64 and as more particularly described in the schedule here under. Mr. Parash Jehangir Raghovanshi and Mr. Parash Jehangir Raghovanshi are the only surviving Legal heirs of late Mrs. Chandrika Jehangir Raghovanshi & late Mr. Jehangir N. Raghovanshi being their only son. Any person's having any claim against, into or upon said Flat No. A-7/2 situated at Malad, Building No. 4A or any part thereof by way of sale, hypothecation, agreement, contract, mortgage, easement, gift, lease, lien, charge, trust, right of residence, maintenance or otherwise howsoever is hereby required to notify the same in writing, along with supporting documentary evidence to the undersigned at his office at Advocate Ravish J. Agaj Mishra, having office at 71/73, Botolawa Building, 2nd floor, 1st office, Bombay Samachar, Marg, Fort, Mumbai-400001, within 7 (seven) days from the date hereof, failing which, all the claims shall be considered as waived or abandoned.

THE SCHEDULE ABOVE

REFERS TO:- All that aggregate 100% undivided, unencumbered and inseparable share, right, title and interest Flat No. 72 Building No. 4A, addressing 925 sq. feet builtup area (each) or thereabouts, situated on 7th floor, of the said Building known as Manali Building No. 4, CHS Ltd., Everehing Nagar, Malad (W), Mumbai-64, and as more particularly described in face value of Rs. 50/- (Rupees fifty) each bearing Distinctive Nos. 101 to 105 issued by the said Society known as Manali Building No. 4 situated on Plot No. 6 situated at Survey No. 26, Hissa No. 1, 2 and 3 and survey No. 46 Hissa No. 1, 5 and 8 & C.T.S No. 37, situated lying and being at Malad (W) Mumbai-64.

Yours Truly
Sd/-
Ravish Mishra Advocate High Court

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the general public that MR. ELTON AMROL DSOUZA & MRS. SYLVANIA ELTON DSOUZA intend to purchase the property described below and propose to avail a Loan from Bank of Maharashtra against the said property: **PROPERTY DESCRIPTION:- RESIDENTIAL BUNGALOW NO. B, GROUND + 2ND FLOOR, NEAR BPCL PETROL PUMP, MULGAON ROAD, SURVEY NO. 57/3/2 OF VILLAGE MULGAON, VASAI WEST, PALGHAR - 401201**

Any person, firm, company, society, bank, financial institution, authority or any other person/entity having any right, title, interest, claim, objection, lien, charge, mortgage, encumbrance or any other claim whatsoever in respect of the aforesaid property is hereby required to intimate the same in writing, along with supporting documents, within 15 (fifteen) days from the date of publication of this notice. If no claim or objection is received within the stipulated period, it shall be presumed that there are no claims, rights, objections, charges or encumbrances in respect of the said property, and the proposed purchase and loan transaction shall be proceeded with accordingly.

Date: 25/09/2026
Place: Vasai, Palghar

Contact :- Sylvania Elton Dsouza
Mobile No.: 9773133581

[illegible]

जाहिर सूचना

आमच्या अशील श्रीमती निलु वाडके यांनी आम्हाला असे निवेदन केले आहे की, त्या कलसूत्र को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड, ७४-सी, मराजीनी रोड, विले पार्ले (पश्चिम), मुंबई-४०००५६ येथे स्थित, येथील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्र. १०४ च्या मालक आहेत (सदर “फ्लॅट”).

आमच्या अशिलांचा सदर फ्लॅटचा मालकी हक्क दस्तऐवज हवला आणि/किंवा गहाळ झाला आहे, म्हणजे: १३ जुलै, २००४ रोजीचा मूळ करार, क्र. बीडीआर-१/५२९९ वर्ष २००४ अंतर्गत नोंदीप्राप्त, जो मे. श्रीजी रिजल्टीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात “विकासक” म्हणून, श्रीमती चंद्रमणी महेंद्र बोरा यांच्यात “पुष्टी करणारा पक्ष” म्हणून आणि श्री. विनोदभाई बाबुभाई झवेरी यांच्यात सदर फ्लॅटच्या वाटपासाठी “भाडेकू/वाटप धारक” म्हणून निष्पादित केला आहे (“हवलेला दस्तऐवज”).

सूचित करण्यात येते की, कोणत्याही व्यक्तीचा/व्यक्तींचा कोणताही दावा, हक्क, मालकी हक्क, हितसंबंध, धारणाधिकार, गहाण इत्यादी असल्यास किंवा सदर फ्लॅटच्या आंदोषात उपरोक्त हवलेला दस्तऐवज कोणाकडे असल्यास, त्यांनी त्यांचे दावे किंवा संश्लेष त्यासंबंधीच्या दस्तऐवजी पुराव्यासह या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत खाली सही करणाऱ्यास ३०४, ३ रा मजला, मांगल भावन, (पं.डी. हिंदुजा मार्ग आणि १४ वा रोड जंक्शन, खार (पश्चिम), मुंबई ४०० ०५२ येथे लेखी स्वरूपात नोंदवावेत.

दिनांक २५ सप्टेंबर २०२६

मेसास लिलानी श्याम अँड अँड कं.
सही/-
(श्याम लिलानी)
प्रोप्रायटर
अँडव्होकेट अँड सॉलिसिटर